

Balaji Telefilms Ltd.

C-13, Balaji House, Dalia Industrial Estate, Opp. Laxmi Industries
New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053.
Tel.: 40698000 • Fax : 40698181 / 82 / 83
Website : www.balajitelefilms.com
CIN No. : L99999MH1994PLC082802



September 09, 2020

To,

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai 400 001

Stock Code: 532382

National Stock Exchange of India Ltd.

“Exchange Plaza”,

Bandra-Kurla Complex, Bandra (East),

Mumbai 400 051

Stock Code: BALAJITELE

Sub: Advertisement of 26th Annual General Meeting of Balaji Telefilms Limited.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copy of advertisement of 26th Annual General Meeting of the Company scheduled to be held on September 30, 2020 through Video Conferencing/Other Audio-Visual Modes (VC/OAVM), published in ‘Mumbai Lakshadeep’, a Regional Daily and ‘Business Standard’, an English Daily on September 09, 2020.

Kindly take the same on record and upload it on your respective website.

Thanking you.

Yours truly,

For Balaji Telefilms Limited

Simmi Singh Bisht

Group Head Secretarial

Membership No: A23360

Encl- a/a

सर्पमित्र दत्ता सावंत यांनी सापाला दिले जीवनदान

पाली/बिणसे दि. ८ : सुधागड तालुक्यातील आत्म येशील विद्यामंदिर जंभुळपाडा येथील कार्यालयातील कपाटात सोमवारी (दि. ७) सकाळी चक्र नाग शिरलेला आढळला. येथील कर्मचारी व सर्पमित्र दत्तात्रेय सावंत यांनी या नागाला सुखरूप पकडून जीवनदान दिले. केवळ सुधागडच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक शाळा व पटांगणात साप आढळून आले आहेत. कोरोनाच्या पार्श्व-भूमीवर मार्च महिन्यापासून शाळांतून शिक्षण बंद आहे. मग शाळेतील वर्गछोल्या, कार्यालय, प्रयोगशाळा आणि ग्रंथालयात साप येत असल्याच्या घटना समोर येत आहेत. शाळेतील कर्मचारी सचिन टोंबरे यांनी कार्यालयातील कपाट उघडल्यावर कपाटातून नाग बाहेर पडला. लगेच शाळेतील कर्मचारी व सर्पमित्र दत्तात्रेय सावंत यांनी नागाला शिफाक्रीने पकडले व वनविभागाच्या स्वाधीन करून सुखरूप जंगलात सोडले. जुलै महिन्यात देखील याच शाळेत धामण जातीचा साप घुसला होता. त्याला देखील दत्तात्रेय सावंत यांनी पकडून सुखरूप जंगलात सोडले.

लॉकडाऊन नंतर शाळांमध्ये मुख्यध्यापक, शिक्षक व कर्मचारी काही प्रमाणात येत जात आहेत. मात्र विद्यार्थी नसल्याने वर्गछोल्या व इतर कक्ष बंद आहेत. कपाटे व इतर वस्तू देखील कमीच उघडल्या जात आहेत. परिणामी कक्ष व खोल्यांमध्ये तसेच वस्तूंमध्ये साप आदी प्राण्यांनी आपले वास्तव्य केले आहे. सध्या वातावरण बदलत आहे. अशा वेळी निवास, भक्ष्य व प्रजननासाठी साप मोठ्या प्रमाणात बंद शाळा व लोकवस्तीत जातांना दिसत आहेत. सर्पमित्र दत्ता सावंत म्हणाले की साप हा आपल्या जैवविविधतेतील महत्त्वाचा प्राणी आहे. शाळेत, मानवी वस्तीत किंवा घरात साप आढळल्यास घाबरून न जाता, सापाला कोणतीही दुर्प्रतिक्रमा न करता नजीकच्या सुपत्रिनाला बोलवावे. बहुतांश वर्गछोल्या व कक्ष बंद असल्याने तेथे साप व सस्पट्याच्या प्राण्यांचे वास्तव्य असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वानी सावधानता बाळगून काम करावे असे शिक्षक मोहन भोईर यांनी सांगितले.

वीज पडून दांपत्याचा मृत्यू

बदलापूर, दि. ८ : विजेच्या गडगटासह झालेल्या जोरदार पावसात घरावर वीज कोसळल्याने पत्नी-पत्नीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बदलापूरजवळील धामणवाडी येथे घडली आहे. सोमवारी पहाटे बदलापूर परिसरात विजेच्या गडगटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी घरावर वीज पडल्याने कोंडेश्वर जवळील धामणवाडी येथे राहणाऱ्या मोरेश्वर कडाळी व त्याची पत्नी बुधी कडाळी यांचा जागीच मृत्यू झाला. हे पत्नी-पत्नी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून घरातील काम करत होते. त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. बाजूच्या घरात झोपलेला त्यांचा ८ वर्षाचा मुलगा व ६ वर्षाची मुलगी सकाळी आईवडिलांना उठविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून या मुलांनी त्यांच्या काका-काकूंना बोलावले. तेव्हा हा प्रकार समोर आला.

CONGRATULATIONS

CA Deepesh Sawant
Vice Chairman, Co-Owner
At
35 Integrated Facility
Management Private Limited
From
Mr. Dhananjay Raghu Shedje & Mr. Avinash Sundar Poojari
3SI Sunday...!!!
Office Add: 108, Ruby Industrial Estate, Chincholi Bunder Road Off. New Link Road, Malad (West) Mumabi 400064.

CINEVISTA
L I M I T E D

Regd. Office: Plot No. 1, L.B.S. Marg, Gandhinagar, Kanjurmarg (W), Mumbai-400078

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, the 15th day of September, 2020, at 2:00 p.m. at the registered office of the Company to consider, inter alia, and take on record the Standalone & Consolidated Audited Financial Results for the quarter ended 30th June, 2020. This intimation will also be made available on the website of the Company www.cinevista.com and on the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

By order of the Board
For **Cinevista Limited**
Sd/-
Klipa M. Goradia
Company Secretary

Place : Mumbai
Date : 8th September, 2020

GRATEX GRATEX INDUSTRIES LIMITED
CIN : L21093MH1984PLC032248
Regd office: 109, Kakad Udyog Bhavan, off. L J Road, Mahim, Mumbai - 400016.
Website : www.gratex.in/ | Email : info@gratex.in/ | Email : investor@gratex.in/ | Tel : (022) 24392321

Extract of the Un-Audited Standalone Financial Results for the Quarter Ended on 30th June, 2020

PARTICULARS	Rs. In Lacs		
	Quarter Year ended 31.03.2020 (Un-Audited)	Year ended 31.03.2020 (audited)	Quarter ended 30.06.2019 (Un-Audited)
Total Income From Operations (Net)	16.63	346.57	74.84
Net Profit for the period (before Tax, Exceptional items and / or Extraordinary items)	0.10	21.82	3.70
Net Profit for the period before Tax (after Exceptional items and / or Extraordinary items)	0.10	21.82	3.70
Net Profit for the period after Tax (after Exceptional items and / or Extraordinary items)	0.10	16.13	3.70
Total Comprehensive Income for the period after Tax	0.10	16.13	3.70
Equity Share Capital	303.48	303.48	303.48
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	0.00	5.45	0.00
Earnings Per Share (before and after extraordinary items) (Face value of Rs. 10/- each)			
(a) Basic (Rs.)	0.00	0.53	0.12
(b) Diluted (Rs.)	0.00	0.53	0.12

Notes :

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 08.09.2020
- The above is an extract of the detailed format of the Results for Quarter ended on 30th June, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone/Audited Financial Results for the Quarter ended 30th June, 2019 is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.gratex.in

For and on behalf of the Board of Directors
Sd/-
Mr. Baldevkrishan Sharma
Director
Place : Mumbai
Date : 08.09.2020
DIN: 00117161

बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड
सीआयएन: एल९१९१एमएच९१९४पीएलसी०८२८०२
नोंदणीकृत कार्यालय: सी-१३, बालाजी हाऊस, डलिया इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू लॅक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र.
वेबसाइट: www.balajitelefilms.com, ई-मेल: investor@balajitelefilms.com
दूर.: ९१-०२२-४०६९८०००, फॅक्स: ९१-०२२-४०६९८१८९

२६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस, रिमोट ई-वॉटिंग व पुस्तक बंद करणे

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची २६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी दु.३.००वा. (भाप्रवे) कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) त्यांचे सर्वसाधारण परिपत्रक दि.५ मे, २०२०, दि.८ एप्रिल, २०२० व दि.१३ एप्रिल, २०२० आणि भारतीय प्रतिभूती व विनियम मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० नुसार सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दूरकथाव्यवस्था (ओव्हीएम) मार्फत एजीएमच्या सूचनेत नमुद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय सधेच्या निश्चित ठिकाण समाजाचे.

एजीएमची नोटीस आणि २०१९-२० करिता वार्षिक अहवाल विद्युत स्वरूपात ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपन्टकडे नोंदणीकृत आहेत त्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविला गेला आहे. उपरोक्त कागदपत्रे कंपनीच्या www.balajitelefilms.com वेबसाइटवर उपलब्ध असतील आणि बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com या संकेतस्थळावर आणि एनएसडीएल www.evoting.nsdl.com वेबसाइटवर उपलब्ध असतील. एमसीएच्या परिपत्रक आणि सेबीच्या परिपत्रकानुसार एजीएमच्या नोटीसच्या भौतिक प्रती आणि वार्षिक अहवालाच्या कोणत्याही प्रती कोणत्याही भागधारकांना पाठविल्या जाणार नाहीत.

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ च्या अनुषंगाने कंपनीच्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ चे नियम २० आणि भारतीय सुरक्षा व विनियम मंडळाच्या (यादीतील जबाबदाऱ्या व प्रकटीकरण आवश्यकता) नियमावली २०१५ चे नियम ४४ सह वाचनात सदस्यांना एजीएम येथे प्रस्तावित केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाचा हक्क बजावण्याची सुविधा प्रदान करण्यात आले आहेत. कट ऑफ तारखेला म्हणजेच २२ सप्टेंबर २०२० रोजी वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात समभाग असलेले सदस्य एनएसडीएलद्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे (रिमोट ई-मतदान) सुविधेद्वारे आपले मत देऊ शकतात.

विद्युत मतदान प्रणालीद्वारे मतदानाची सुविधा एजीएमच्या वेळी देखील उपलब्ध असेल आणि दूरस्थ ई-मतदानद्वारे जातीय मत नसलेल्या एजीएममध्ये उपस्थित असलेले भागधारक एजीएमच्या वेळी आपले मत देऊ शकतील. ज्या सदस्यांनी रिमोट ई-वॉटिंगद्वारे मतदान केले आहे त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहण्यास पात्र असेल, तथापि ते वैधकीत मतदान करण्यास पात्र नसतील. भौतिक स्वरूपात समभाग असलेल्या सदस्यांना एनएसडीएल ई-मतदान प्रणालीद्वारे कंपनीने प्रदान केलेल्या रिमोट ई-मतदान सुविधेवर <https://www.evoting.nsdl.com> वर प्रवेश करण्याची विनंती केली जाते.

एजीएम दरम्यान रिमोट ई-मतदान आणि ई-व्हॉटिंगची प्रक्रिया विद्युत स्वरूपात/वास्तविक स्वरूपात समभागधारकांना एजीएमच्या नोटिसमध्ये दिली आहे.

रिमोट ई-मतदान सुविधा २६ सप्टेंबर, २०२० रोजी सकाळी ९.००वा. (भाप्रवे)प्रारंभ होईल आणि २९ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे)समाप्त होईल. त्यानंतर रिमॉटिंग ई-मतदान मॉड्यूल नंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल. एकदा सदस्यांकडून ठरावांवर मत दिल्यानंतर सदस्यांना त्यानंतर ते बदलण्याची मुभा दिली जाणार नाही. एजीएम नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचे समभाग ताब्यात घेतलेल्या व कट ऑफ तारखेला म्हणजेच २२ सप्टेंबर, २०२० रोजी समाप्त ठेवणारी कोणतीही व्यक्ती investor@balajitelefilms.com वर विनंती पाठवून लॉगिन आयडी व पासवर्ड मिळवू शकते.

कंपनीच्या एजीएमवर किंवा नंतर निकाल जाहीर केला जाईल. घोषित निकाल कंपनीच्या एजीएमच्या सामग्रीच्या ४८ तासांच्या आत बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडला कळविला जाईल. स्क्रीटिझरच्या अहवालासह निकाल कंपनीच्या www.balajitelefilms.com वेबसाइटवर आणि रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर जंटच्या www.kfintech.com संकेतस्थळावर ठेवला जाईल.

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ९१ नुसार कंपनीची सभासदांची नोंदणी व शेअर हस्तांतरण पुस्तके बुधवार, २३ सप्टेंबर, २०२० ते बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवसांचा समावेश) बंद राहतील.

ज्या सदस्यांना कोणतेही प्रश्न उपस्थित करावेत असेल त्यांनी ते नोंदणीकृत ईमेल पत्त्यावरून त्यांचा नाव, डीपी आयडी आणि क्लायंट आयडी/फोनिओ क्रमांकावरून एजीएमच्या तारखेच्या किमान तीन दिवस आगोदर कंपनीच्या investor@balajitelefilms.com ई-मेल आयडी वर पाठवावेत.

काही शंका असल्यास, आपण भागधारकांसाठी नेहमी विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि www.evoting.nsdl.com च्या ड्राउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या भागधारकांसाठी ई-मतदान वापरकर्ता पुस्तिका पहा किंवा टोल फ्री १८००-२२२-९९० संपर्क करावा किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापिका, एनएसडीएल evoting@nsdl.co.in/pallavid@nsdl.co.in वर ई-मेल किंवा श्रीमती सिमि सिंग बिस्त, पुर एंड हेड सचिव यांना investor@balajitelefilms.com वर संपर्क साधा किंवा दूर.: +९१-०२२-४०६९८००० वर संपर्क करावा.

बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडकरिता
सही/-
टिकाण : मुंबई
दिनांक : ०८.०९.२०२०

सिमि सिंग बिस्त
पुर एंड हेड-सचिव

फ्रेड्रुन फार्मास्युटिकल्स लिमिटेड
सीआयएन: एल२४३९एमएच९१८०पीएलसी०४३६६२
नोंदणीकृत कार्यालय: २६ मनोहर इंडस्ट्रियल प्रिमायनस, जी.डी. अंबेकर मार्ग, बडोळा, मुंबई-४०००३१, दूर.क्र.:+९१ २२ ४०३८८१११, फॅक्स:+९१ २२ ४०३८८३३३, ई-मेल: business@fredrugroup.com, वेबसाइट: www.fredrugroup.com

येथे सूचना देण्यात येत आहे की, फ्रेड्रुन फार्मास्युटिकल्स लिमिटेड (कंपनी)च्या सदस्यांची ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) २६ सप्टेंबर, २०२० रोजी सा.११.००वा. (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिड्युओला सामनाद्वारे कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि भारतीय प्रतिभूती व विनियम मंडळ (सेबी) (लिस्टिंग ऑब्जिगेशनस अँड डिस्क्लोजर रिझ्यारमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२० व २०/२०२० अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ५ मे, २०२० आणि सेबीद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी५/सीआयएन/पी/२०१९/२०२०/७९ दि.१२ मे, २०२० (आयचक परिपत्रके) नुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

कंपनी/डिपॉझिटरीकडे ज्या भागधारकांची ई-मेल नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरूपात वार्षिक अहवालासह २६व्या एजीएमच्या सूचना पाठविली जाईल. सदर ठरावांचे कंपनीच्या www.fredrugroup.com, स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळा व बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसडीएल)च्या www.evoting.nsdl.com वेबसाइटवर उपलब्ध आहे. ई-वॉटिंग: कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम २०१४ चे नियम २०, सुधारितप्रमाणे आणि भारतीय कंपनी सचिव संस्थाद्वारे वितरीत सर्वसाधारण सभेवरील सविनयप्रमाण (एस्पान-२) नुसार आणि सेबी (लिस्टिंग ऑब्जिगेशनस अँड डिस्क्लोजर रिझ्यारमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ पर्यंत कंपनी सचिव संस्थेद्वारे वितरीत सर्वसाधारण सभा (एस्पान-२) नुसार एजीएममध्ये उपस्थित करव्याचे नियोजित ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना विद्युत स्वरूपाने मतदानाची सुविधा दिलेली आहे. कंपनीने नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसडीएल)ची सेवा निष्पन्न केली आहे. रिमोट ई-वॉटिंगकरिता सविस्तर माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. सदस्यांनी कृपया पुढील बाबींची नोंद घ्यावी:

- रिमोट ई-वॉटिंग सुविधा शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२० रोजी सा.९.००वा. प्रारंभ होईल आणि रविवार, २७ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल.
- नोंद दिनांक अर्थात सोमवार, २५ सप्टेंबर, २०२० रोजी लाभाधी मालकांच्या नोंद पुस्तकात/सदस्या नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वॉटिंग/एजीएममध्ये मत देण्याची सुविधा उपलब्ध होईल.
- जे सदस्य रिमोट ई-वॉटिंगने त्यांचे मत देतील त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देता येणार नाही.
- जर एखाद्या व्यक्तीने एजीएम सूचना वितरणांतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असेल आणि/किंवा नोंद तारखेला पासवर्चा घेतली असेल त्यांनी <https://evoting.nsdl.com> वर ई-मेल पाठवून लॉगिन आयडी व पासवर्ड सांगू करावे. एखादी व्यक्ती नोंद तारखेला सदस्य नसल्यास त्यांनी सदर एजीएम सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी.

पुस्तक बंद करणे: येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि त्यातील नियमांअंतर्गत वेळोवेळी सुधारितप्रमाणे सेबी (लिस्टिंग ऑब्जिगेशनस अँड डिस्क्लोजर रिझ्यारमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४२ नुसार कंपनीच्या एजीएमनिमित्त कंपनीचे भागधारकांना नोंद करण्यासाठी आणि आगामी एजीएमध्ये घोषित झाल्यास समावेश देण्यास पात्र भागधारकांच्या निश्चितीसाठी मॉड्यूलवर, २२ सप्टेंबर, २०२० ते सोमवार, २८ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक बंद ठेवण्यात येईल. ई-वॉटिंगबाबत काही तक्रारी असल्यास <https://www.evoting.nsdl.com> वर हेल्प्लेस्कनअंतर्गत उपलब्ध ई-वॉटिंग युजर मॅन्युअल व फ्रिक्रेन्टली आन्वर्ड क्रेन्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावा. जर कोणता सदस्य एजीएमपुढी व दरम्यान किर्लोका सहवाच्या हद्दी असल्यास याकडे लक्षीत व्यक्तींना संपर्क करावा. कंपनीकरिता श्रीमती अंकिता जोशी कंपनी सचिव व सहाय्य अधिकारी मनोज इंडस्ट्रियल निमायसेस जी.डी. अंबेकर मार्ग, बडोळा (प.), मुंबई-४०००३१. निव्वर्क व भागहस्तांतर प्रतिनिधिकरिता नाव: दिपाली धुवे पद: सहाय्य अधिकारी पूर्वा शेअररिजिस्ट्री (इंडिया) प्रा.लि. क्र.९, शिवशक्ती इंडस्ट्रियल इस्टेट, जे.आर. बोरिया मार्ग, लोअर फ्लक, मुंबई-४०००११.

फ्रेड्रुन फार्मास्युटिकल्स लिमिटेडकरिता
सही/-
अंकिता जोशी
कंपनी सचिव व सहाय्य अधिकारी
सदस्यत्व क्र.एसीएम४३१९३
टिकाण: मुंबई
दिनांक: ०७.०९.२०२०

ई-वॉटिंगबाबत काही तक्रारी असल्यास <https://www.evoting.nsdl.com> वर हेल्प्लेस्कनअंतर्गत उपलब्ध ई-वॉटिंग युजर मॅन्युअल व फ्रिक्रेन्टली आन्वर्ड क्रेन्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावा.

ट्रान्सवॉरंटी फायनान्स लिमिटेड
सीआयएन: एल२५९०एमएच९१९४पीएलसी०८२२०२
नोंदणीकृत कार्यालय: ४०३, रिमोट व्हॉटिंग, नॅशनल वॉटिंग, मुंबई-४०००२१.
दूरध्वनी क्र.: ४००१ ०२०० फॅक्स क्र.: ४००१ ०१९९.
ईमेल : companysecretary@transwarranty.com
संकेतस्थळ : www.transwarranty.com

२६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-व्होटिंग निदेशण आणि बुक क्लोजिंगची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, ट्रान्सवॉरंटी फायनान्स लिमिटेड (८ कंपनी) की २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम), २६ मे २०२० रोजी दु.३.००वा. (भाप्रवे) कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) त्यांचे सर्वसाधारण परिपत्रक दि.५ मे, २०२०, दि.८ एप्रिल, २०२० व दि.१३ एप्रिल, २०२० नुसार सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दूरकथाव्यवस्था (ओव्हीएम) मार्फत एजीएमच्या सूचनेत नमुद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय सधेच्या निश्चित ठिकाण समाजाचे.

एजीएमची नोटीस आणि २०१९-२० करिता वार्षिक अहवाल विद्युत स्वरूपात ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपन्टकडे नोंदणीकृत आहेत त्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविला गेला आहे. उपरोक्त कागदपत्रे कंपनीच्या www.transwarranty.com वेबसाइटवर उपलब्ध असतील आणि बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com या संकेतस्थळावर आणि एनएसडीएल www.evoting.nsdl.com वेबसाइटवर उपलब्ध असतील. एमसीएच्या परिपत्रक आणि सेबीच्या परिपत्रकानुसार एजीएमच्या नोटीसच्या भौतिक प्रती आणि वार्षिक अहवालाच्या कोणत्याही प्रती कोणत्याही भागधारकांना पाठविल्या जाणार नाहीत.

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ च्या अनुषंगाने कंपनीच्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ चे नियम २० आणि भारतीय सुरक्षा व विनियम मंडळाच्या (यादीतील जबाबदाऱ्या व प्रकटीकरण आवश्यकता) नियमावली २०१५ चे नियम ४४ सह वाचनात सदस्यांना एजीएम येथे प्रस्तावित केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाचा हक्क बजावण्याची सुविधा प्रदान करण्यात आले आहेत. कट ऑफ तारखेला म्हणजेच २२ सप्टेंबर २०२० रोजी वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात समभाग असलेले सदस्य एनएसडीएलद्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे (रिमोट ई-मतदान) सुविधेद्वारे आपले मत देऊ शकतात.

विद्युत मतदान प्रणालीद्वारे मतदानाची सुविधा एजीएमच्या वेळी देखील उपलब्ध असेल आणि दूरस्थ ई-मतदानद्वारे जातीय मत नसलेल्या एजीएममध्ये उपस्थित असलेले भागधारक एजीएमच्या वेळी आपले मत देऊ शकतील. ज्या सदस्यांनी रिमोट ई-वॉटिंगद्वारे मतदान केले आहे त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहण्यास पात्र असेल, तथापि ते वैधकीत मतदान करण्यास पात्र नसतील. भौतिक स्वरूपात समभाग असलेल्या सदस्यांना एनएसडीएल ई-मतदान प्रणालीद्वारे कंपनीने प्रदान केलेल्या रिमोट ई-मतदान सुविधेवर <https://www.evoting.nsdl.com> वर प्रवेश करण्याची विनंती केली जाते.

एजीएम दरम्यान रिमोट ई-मतदान आणि ई-व्होटिंगची प्रक्रिया विद्युत स्वरूपात/वास्तविक स्वरूपात समभागधारकांना एजीएमच्या नोटिसमध्ये दिली आहे.

रिमोट ई-मतदान सुविधा २६ सप्टेंबर, २०२० रोजी सकाळी ९.००वा. (भाप्रवे)प्रारंभ होईल आणि २९ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे)समाप्त होईल. त्यानंतर रिमॉटिंग ई-मतदान मॉड्यूल नंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल. एकदा सदस्यांकडून ठरावांवर मत दिल्यानंतर सदस्यांना त्यानंतर ते बदलण्याची मुभा दिली जाणार नाही. एजीएम नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचे समभाग ताब्यात घेतलेल्या व कट ऑफ तारखेला म्हणजेच २२ सप्टेंबर, २०२० रोजी समाप्त ठेवणारी कोणतीही व्यक्ती investor@balajitelefilms.com वर विनंती पाठवून लॉगिन आयडी व पासवर्ड मिळवू शकते.

कंपनीच्या एजीएमवर किंवा नंतर निकाल जाहीर केला जाईल. घोषित निकाल कंपनीच्या एजीएमच्या सामग्रीच्या ४८ तासांच्या आत बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडला कळविला जाईल. स्क्रीटिझरच्या अहवालासह निकाल कंपनीच्या www.balajitelefilms.com वेबसाइटवर आणि रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर जंटच्या www.kfintech.com संकेतस्थळावर ठेवला जाईल.

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ९१ नुसार कंपनीची सभासदांची नोंदणी व शेअर हस्तांतरण पुस्तके बुधवार, २३ सप्टेंबर, २०२० ते बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवसांचा समावेश) बंद राहतील.

ज्या सदस्यांना कोणतेही प्रश्न उपस्थित करावेत असेल त्यांनी ते नोंदणीकृत ईमेल पत्त्यावरून त्यांचा नाव, डीपी आयडी आणि क्लायंट आयडी/फोनिओ क्रमांकावरून एजीएमच्या तारखेच्या किमान तीन दिवस आगोदर कंपनीच्या investor@balajitelefilms.com ई-मेल आयडी वर पाठवावेत.

काही शंका असल्यास, आपण भागधारकांसाठी नेहमी विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि www.evoting.nsdl.com च्या ड्राउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या भागधारकांसाठी ई-मतदान वापरकर्ता पुस्तिका पहा किंवा टोल फ्री १८००-२२२-९९० संपर्क करावा किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापिका, एनएसडीएल evoting@nsdl.co.in/pallavid@nsdl.co.in वर ई-मेल किंवा श्रीमती सिमि सिंग बिस्त, पुर एंड हेड सचिव यांना investor@balajitelefilms.com वर संपर्क साधा किंवा दूर.: +९१-०२२-४०६९८००० वर संपर्क करावा.

बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडकरिता
सही/-
टिकाण : मुंबई
दिनांक : ०८ सप्टेंबर, २०२०

सिमि सिंग बिस्त
पुर एंड हेड-सचिव

मुंबई लक्ष्मीप

नॅशनल स्टील अँड अँगो इंडस्ट्रीज लि.
नोंदणीकृत कार्यालय: ६२१, तुलसीबायी चौक, नॅशनल वॉटिंग, मुंबई-४०००२१.
दूर.:+९१-२२-२२२०२००८/२२२८६२६६ फॅक्स:+९१-२२-२२२००८४४
सीआयएन: एल२५९०एमएच९१९४पीएलसी०८२२०२

व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दूरकथाव्यवस्था (ओव्हीएम) मार्फत ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वॉटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, या कंपनीची ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२०, १३ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२०, १३ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२०, ५ मे, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनियम मंडळ (सेबी) चे परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी५/सीआयएन/पी/२०१९/२०२०/७९ दि.१२ मे, २०२०



AMBI PARAMESWARAN

Tech marketing: Time for renewal?

Last February, before the start of the Tech-Marketers Conference (and Awards), one of the participants asked a question to the master of ceremonies who was wanting to warm up the crowd: "Why are marketing folks not treated with the same respect in a tech company as in an FMCG company?"

As I was getting ready to deliver my keynote address, the question got me thinking. In FMCG companies the marketing team is held in awe by the rest of the organisation. They are the folks who deliver the magical inputs to the success of the company. They drive new product innovation and then take the product to market. In a durable B2C company, too, they are seen as key leaders, the people who tell the rest of the company what to do.

However, in tech companies they are often seen as the people who go to events, exhibitions and trade shows. They are the people who make the product literature and the website. Their role is often seen as nothing but marketing communication. This sentiment was echoed at a webinar addressed by Ogilvy's behaviour guru Rory Sutherland at the B2B Institute of LinkedIn last month.

But why? Tech marketing companies live or die based on their product innovations. And these are driven by the product managers who work closely with the product development teams. They are the lifeblood of the company. So while product management is seen as critical, marketing is seen as nothing more than marketing communication.

Tech marketing can get out of the MarCom maze if it can start championing buyer behaviour research, innovation and experimentation

Marketing teams in tech companies have got themselves into this quagmire. In my talk I decided to expand on a few critical areas where marketing can play a more important role. The first: Buyer Behaviour Research.

When asked how much do you spend on understanding the buyer and buyer's decision journey, not many in the room admitted to doing much buyer research. Yes, a few put up their hands but the amount they spent on research was less than 3 per cent of the overall marketing budgets. So my first suggestion to them was that they can gain a voice in the boardroom if they can become the buyer behaviour experts of the company. The product managers can continue to be the product specialists, but marketing can be the buyer experts.

The second key change they can make is to use their budgets better. I presented a case for them to allocate their budgets using the 70:20:10 formula. Spend the large part of the budget, 70 per cent, on the tried and tested marketing activities, search, email, events etcetera. Spend the next 20 per cent on somewhat new initiatives, may be content marketing, digital videos. And take the last 10 per cent and do something really different; may be an influencer campaign, or a big video film. If they do this systematically, the company will start seeing them as innovators who are trying new things out.

Finally, I spoke about the need for tech marketers to embrace experimentation. They should own experimentation in the company and not leave it to the digital or the product management teams.

Harvard Business School Professor Stefan H Thomke has been researching for many years to understand how companies conduct experiments and what they derive from them. Pharma research has always been driven by A/B testing or double-blind trials [vaccine research included]. It is well known that digital-first organisations like Amazon and Netflix are running experiments all the time. In his new book, *Experimentation Works: The Surprising Power of Business Experiments*, Thomke speaks of numerous examples drawn from a wide variety of companies that run experiments. At a talk launching the book in February 2020, he spoke about an experiment that was run by an executive at Bing (Microsoft). He changed the font size of one of the lines of the results delivered by the search engine. The company panicked when it saw the results went off the charts. It thought it was a coding error. But that one experiment delivered over \$100 million in extra revenues to Microsoft.

Tech marketing can get out of the MarCom maze if it can start championing buyer behaviour research, innovation and experimentation. By adopting these three mantras, it can once again become the centrepiece in a tech organisation and not just be the emailer and event [now online] organiser.

The writer is a brand strategist, author and founder of Brand-Building.com. He can be reached at ambimp@brand-building.com

VIRAL VACHARYA
8 September

If there were to be macroeconomic stress that results in a 40 per cent correction to the global stock market over the next six months, would India's financial sector be able to survive and continue to provide efficient intermediation to the real economy?

The answer to this question depends upon the level of equity capital in the financial sector's balance-sheet relative to its non-equity liabilities, factoring in the impact of equity losses that are likely to arise in such a "stress test".

Why the focus on equity capital? The reason is that only well-capitalised banks and non-banking financial companies (NBFCs) have incentives to lend well and at reasonable rates to healthier parts of the economy; under-capitalised ones remain busy either ever-greening, i.e., doing "extend and pretend" of loans to their legacy non-performing borrowers ("zombie lending"), or simply investing in government bonds hoping for interest rates to decline ("lazy lending").

What has also been documented extensively in banking research is that it is misleading to focus on regulatory or accounting notions of equity capital, especially under stress. The reasons are many.

First, regulators routinely forbear on the financial sector postponing recognition of losses when stress arises. Such forbearance makes book value of capital slow-moving relative to its true economic value, a phenomenon that gets reflected in low market-to-book ratios. The joke goes that all banks that failed during the global financial crisis had adequate regulatory capital!

Second, book values of capital do not reflect the erosion of growth potential of a bank or NBFC in stress times. In particular, they do not capture in a timely manner the loss of confidence among counterparties, depositors and investors that arises when the financial firm starts losing capital in an economic sense.

These issues affect market values of capital to a much lesser extent. While market values may in short periods be frothy or excessively depressed, they typ-

How to solve the financial sector's capital shortfall

Given that PSBs account for 90% of the shortage, a credible divestment plan would reveal some well-capitalised suitors among private banks



ILLUSTRATION: BINAY SINHA

ically do not hide stress once it has materialised in a palpable manner.

Since the global financial crisis, my colleagues and I have been estimating measures of capital shortfall of financial firms on a daily basis were such a stress scenario to materialise. We estimate downside exposure of a financial firm's equity returns to aggregate stock market declines, using state-of-the-art econometric methods that capture the notion that volatility and correlations both rise during stress ("the risk that risk will change").

Next, using the knowledge of balance-sheet data on non-equity liabilities (retail and wholesale deposits, commercial paper, bonds, etc.), we assess which firms will have an equity capital shortfall under stress relative to a requirement of maintaining it at a minimum of 8 per cent of the balance sheet. Firms that do not have a capital shortfall are in "surplus"; for ones that are "deficient", we obtain a quantitative measure of the shortfall.

The aggregate capital shortfall of the financial sector under stress is then the sum of the capital shortfalls for all deficient firms. The graph above plots this statistic for the Indian financial sector

CAPITAL SHORTFALL ESTIMATE OF INDIAN FINANCIAL SECTOR



Source: New York University Stern School of Business Volatility and Risk Institute (viab.stern.nyu.edu/welcome/irisk)

from September 5, 2006 to September 5, 2020; at present, the estimated capital shortfall is around \$75 billion, relative to being virtually zero at the end of 2007.

Several salient features stand out upon examining the details:

(1) Indian financial sector's capital shortfall rose steadily from a relatively stable position pre-global financial crisis (GFC) to peak around the "taper tantrum" episode of summer 2013. This tragically meteoric rise coincides with the boom-and-bust cycle of bank lending that accompanied the post-GFC fiscal stimulus.

(2) Barring a few short-lived periods of improvement, the financial sector's capital shortfall has remained at an elevated level during 2014-2020; it has simply not reverted to the healthy pre-GFC phase, i.e., the financial sector is not yet on a definite path of recovery. This stagnant phase coincides with the "silent crisis" in which credit growth for the economy has been anaemic due to zombie lending and lazy lending, notably by public sector banks (PSBs). The post-demonetisation boom-bust cycle of NBFC lending has only accentuated this problem.

(3) Digging into estimates for individual

firms, the top 15 capital-deficient entities (out of the 45 entities we track) are all in the public sector (12 PSBs, two power finance companies, and one housing finance company), whose capital shortfall together constitutes more than 90 per cent of the aggregate shortfall.

(4) At the other end, the top 15 capital-surplus entities are all in the private sector; collectively, their capital surplus is greater than the deficiency of the rest of the system. This is consistent with their higher profit margins and market-to-book ratios, and persistently lower ratios of non-performing loans to assets. Interestingly, in spite of being surplus, these are the firms that have raised equity capital to guard against Covid-19-induced losses.

Herein lies the answer to what needs to be done about India's financial sector.

Public sector financial firms have access to deposits and other forms of borrowing, but no longer have adequate profit margins and equity capital to lend well. Private sector financial firms have on average more than adequate capital but deposits and funding do not migrate away from public sector financial firms given their explicit sovereign

guarantee. There is some such migration — "slow run" — at work, but it is too slow to prevent India's growth potential from slipping away.

The solution is to enable a graceful transfer of the deposit and funding "franchise" from capital-deficient firms to capital-surplus firms. This will expand credit intermediation, bring down its costs, and put the financial sector on a definite path of recovery.

To start with, the government must prepare a significant plan to: (i) divest government stakes in public sector banks (PSBs) below majority; (ii) improve governance and management practices at PSBs by distancing itself from their operations; (iii) re-privatise some of the healthier PSBs by divesting its stakes fully; and, (iv) prioritise business models of the weaker PSBs by requiring them to specialise in profitable and socially valuable intermediation such as micro-finance, paving way for their improved market valuations and re-privatisation in due course.

While mergers reduce the number of public sector entities, they do not address the issue of the economic size of the sector and associated fiscal risks. It also can't just be a one-off "tick-the-box" cosmetic exercise in the form of divestment in one or two of the smallest PSBs; it needs to be a comprehensive and well-calibrated strategy that ushers in private capital and expertise for the entire sector. Notwithstanding the magnitude of estimates I have presented, they also suggest that if the government puts in place a credible divestment plan for PSBs, some extremely well-capitalised suitors exist within the set of private banks in India.

I made a similar point in an op-ed "Leveling the Playing Field for Indian Banks" in September 2013. In my recently released book, *Quest for Restoring Financial Stability in India*, I observe that this was a key item on my checklist manifesto when joining the Reserve Bank of India as a Deputy Governor in January 2017. Is this an idea whose time has finally come?

The writer is CV Starr Professor of Economics, Department of Finance, New York University Stern School of Business

HK, Singapore property will part ways



ANDY MUKHERJEE
8 September

A small number of world cities command a big slice of the global property investment pie. That's both a boon for governments seeking fiscal nirvana in real-estate taxes and stamp duties, and a bane for residents who must battle yield-seeking global capital just to afford their residential and business addresses.

Hong Kong's real estate investment market is as large as its gross domestic product; Singapore's half. In most other places, property as a professionally managed asset class is a much smaller ratio of output. No wonder that the two economies will be in the crosshairs of global capital again, now that the US Federal Reserve is signalling a higher tolerance for inflation before withdrawing monetary stimulus.

Hong Kong's real estate investment market is as large as its gross domestic product; Singapore's half

The rival financial hubs could again become preferred shelters for cheap money, just as they were during the 2009-2014 period of post-financial-crisis quantitative easing. Yet there are two good reasons to expect a divergence in their fortunes this time around. The coronavirus pandemic's impact on landlord-tenant relations and the imposition of a Beijing-sponsored national security law in Hong Kong may push the markets to drift apart.

After the outbreak, the Singapore government made it mandatory for commercial landlords, including real-estate investment trusts, to offer a six-month rental moratorium to any merchant requesting it. Small businesses are coming together to demand a fair tenancy law. Hong Kong's laissez-faire DNA makes it an unlikely follower of a Singaporean-style interventionist approach.

Both cities have their unique compulsions. Singapore has no choice except to assuage rising anxieties amongst its virus-hit workforce. After the ruling party's worst electoral performance since 1965, the government is doubling down on policies that make it harder for firms to hire foreigners. That's not great news for the private residen-

tial market, since the city's aging local population, already well-served by public housing, can't do much to stoke demand.

Hong Kong's politics, meanwhile, is in the grips of a superpower rivalry, worsened by a national security law imposed after a year of protests. For authorities in Beijing, a vibrant Hong Kong property market may be a defiant display of how the city didn't miss an economic beat even after the US took away its special trading status.

At the turn of the millennium, 13 per cent of the Hong Kong government's revenue came from land premiums and stamp duties. Now, the share has ballooned to 34 per cent. Singapore's revenue is better

diversified because of investment returns from its sovereign wealth fund, GIC Pte, and state investor, Temasek Holdings Pte.

Hong Kong's dependence on property riches can only rise from selling land parcels for a Beijing-sponsored Greater Bay Area, which will connect Hong Kong, Macau and southern China into a seamless economic hub.

Both cities have given landlords Covid-related tax rebates. While Singapore strengthened the holding power of existing owners by raising the leverage limit for real estate investment trusts, Hong Kong has decided to let distressed assets move to new hands and relaxed a loan-to-value ceiling for buyers of shops and offices. First-time homebuyers were given the flexibility to borrow up to 90 per cent of an HK\$8 million (\$1 million) unit last year, a move that may encourage excessive risk-taking once the pandemic shock fades.

More transactions mean more stamp duties, which can be used to repeat this year's HK\$10,000 handouts for adult permanent residents. While that may give the impression that Singapore and Hong Kong are pursuing similar welfare policies, the reality is that they're on different paths. Singapore will be wary of losing its balance. Hong Kong may not mind dancing to the music of cheap money, knowing that Beijing won't let it fall.

BLOOMBERG

SHARDUL SECURITIES LIMITED

CIN : L50100MH1985PLC036937
Regd. Office: G-12, Tulsiani Chambers, 212, Nariman Point, Mumbai 400021
Email id : investors@shrdul.com
Website : www.shardulsecurities.com

NOTICE
Pursuant to the provisions of Regulation 47 read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 a notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on **Tuesday, 15th September 2020 at 7:14-7:15, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai 400 021 at 5.00 p.m.** to consider Un-Audited Financial Results of the Company for quarter ended 30th June 2020.

Further details are also available on the website of the Company i.e. www.shardulsecurities.com as well as on the website of the Stock Exchange i.e. www.bseindia.com.

For SHARDUL SECURITIES LIMITED
Date: 08-09-2020
Place: Mumbai
Daya Bhalia
Director &
Company Secretary

Kamadgiri Fashion Limited

CIN - L1720MH1987PLC042424
Regd. Off: A-403, The Qube, off M. V. Road, Marol, Andheri (East), Mumbai - 400059.
Tel: - 022-71613131
Website: www.kflindia.com
Email: cs@kflindia.com

NOTICE
Pursuant to Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on **Tuesday, September 15, 2020, inter alia to consider and approve the Unaudited Financial Results for the quarter ended on June 30, 2020.**

Above notice is also available on website of the Company i.e. www.kflindia.com and website of the Stock Exchange i.e. www.bseindia.com.

For Kamadgiri Fashion Limited
Mumbai
Gaurav K. Soni
Company Secretary
September 08, 2020

ABC INDIA LIMITED

CIN: L63011WB1972PLC217415
Regd. Office: P-10, New C.I.T. Road, Kolkata - 700 073
Corporate Office: 40/8, Ballygunge Circular Road, Kolkata - 700 019
Phone: (033) 22371745, 24614156,
Fax: (033) 24614193
Email: vrm@abcindia.com
Website: www.abcindia.com

NOTICE is hereby given that pursuant to Regulations 28(1)(a) and 47(1)(a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, a Meeting of the Board of Directors of the Company will be held at the Corporate Office of the Company at 40/8, Ballygunge Circular Road, Kolkata - 700019 on **Tuesday, 15th September, 2020 at 4:15 PM** inter alia, to consider and approve the Un-audited Standalone Financial Results for the quarter ended 30th June, 2020. This information is also available at the website of the Company at www.abcindia.com and website of the Stock Exchanges at: www.bseindia.com and www.cse-india.com.

By Order of the Board For ABC INDIA LIMITED
Sd/-
Sanjay Agarwal
Company Secretary
Place : Kolkata
Date : 08.09.2020

Balaji Telefilms Limited
Regd. Office: C-13, Balaji House, Dalia Industrial Estate, Opp. Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053.
CIN: L9999MH1994PLC02802 Tel No: +91-022-40698000 Fax No: +91-022-40698181
Website: www.balajitelefilms.com Email id: investor@balajitelefilms.com

NOTICE OF 26th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 26th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on **Wednesday, September 30, 2020 at 03:00 p.m. IST** through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) in compliance of the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with General Circulars dated April 08, 2020, April 13, 2020 and May 05, 2020 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") along with the Circular dated May 12, 2020 issued by Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015 (SEBI Circular). The Registered Office of the Company shall be the deemed venue for this Meeting.

The Notice of AGM and Annual Report for the financial year 2019-20 have been send in electronic mode to the shareholders whose E-mail ids are registered with the Company or the Depository participant(s). The aforesaid documents will also be available on the website of the Company at www.balajitelefilms.com and may also be accessed on the website of BSE Limited www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of NSDL www.evoting.nsdl.com. As per the MCA Circulars and SEBI Circular, no physical copies of Notice of AGM and Annual Report will be sent to any shareholders.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015, Members are provided with the facility to exercise their right to vote by electronic means on resolutions proposed to be passed at the AGM. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date i.e. September 22, 2020 can cast their votes through electronic voting system (remote e-voting) facility provided by NSDL.

The facility for voting through electronic voting system will also be available at the time of AGM and the shareholders attending the AGM who have not casted votes through remote e-voting, will be able to cast their votes at the time of AGM. Members who have voted through remote e-voting shall be eligible to attend the AGM, however, they shall not be eligible to vote at the meeting. Members holding shares in physical form are requested to access the remote e-voting facility provided by the Company through NSDL e-voting system at <https://www.evoting.nsdl.com>.

The procedure for remote e-voting and e-voting during the AGM by the Shareholders holding shares in electronic mode / physical mode is provided in the Notice of AGM.

The remote e-voting facility shall commence on September 26, 2020 from 09:00 a.m. (IST) and end on September 29, 2020 at 5:00 p.m. (IST). The remoting e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Members, the Members shall not be allowed to change it subsequently.

Any person who acquires shares of the Company after the dispatch of AGM Notice and holds shares as on the cut-off date i.e. September 22, 2020, may obtain the login ID and password by sending a request at investor@balajitelefilms.com.

The Results shall be declared on or after the AGM of the Company. The Results declared shall be communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Ltd. within 48 hours of conclusion of the AGM of the Company. The Results along with the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website at www.balajitelefilms.com and on Registrar and Transfer Agent's website at www.kfintech.com.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from **Wednesday, September 23, 2020 to Wednesday, September 30, 2020 (both days inclusive)**.

Members who would like to raise any queries/ questions may send the same from their registered email address mentioning their name, DP ID and Client ID / folio number at company's email ID investor@balajitelefilms.com at least three days prior to the date of AGM.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: **1800-222-990** or send a request to Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL at evoting@nsdl.co.in/pallavid@nsdl.co.in or contact Mrs. Simmi Singh Bisht, Group Head Secretarial at investor@balajitelefilms.com or call on (+91-022-40698000).

For Balaji Telefilms Limited
Date: September 08, 2020
Place: Mumbai
Sd/-
Simmi Singh Bisht
Group Head Secretarial